

thoughts the gross from of the eternal; WILS. in der Note: *Ālambana* is the silent repetition of prayer. — Die Buddhisten nennen *आलम्बन* die den fünf Sinnesorganen gegenüberstehenden fünf Attribute der Dinge (*Gestalt, Laut, Geruch, Geschmack und die durch das Gefühl wahrgenommenen Eigenschaften der Dinge*) und das dem *Manas* gegenüberstehende Gesetz (धर्म) BURN. Intr. 449.

आलम्बायन (von *आलम्ब*); *आलम्बायनीपुत्र* N. pr. eines Lehrers ÇAT. Br. 14, 9, 4, 32 = BṚH. ĀR. Up. 6, 3, 2. pl. Verz. d. B. H. 37.

आलम्बि (von *लम्ब्* mit *आ*) *gaṇa* गौरादि zu P. 4, 1, 41. N. pr. ein Schüler *Vaiçāṃpājana's* VĀJUP. in VP. 279, N, 1. P. 4, 3, 104, Sch. f. *आलम्बी* *gaṇa* गौरादि zu P. 4, 1, 41. *आलम्बीपुत्र* N. pr. eines Lehrers ÇAT. Br. 14, 9, 4, 32 = BṚH. ĀR. Up. 6, 3, 2.

1. *आलम्बिन्* (wie eben) adj. 1) an Etwas hängend, sich auf Etwas stützend: तदालम्बि (d. i. भारयञ्चालम्बि) शिकाम् AK. 2, 10, 30. दशालम्बी नितम्बे निवेशितः (शाटकः) PAÑKĀT. I, 160. देवसूतभुजा° RAGH. 12, 85. — 2) umhüllt: गन्नात्रिनालम्बि (वपुः) KUMĀRAS. 3, 78. — 3) abhüngend von: पवनालम्बिभिर्मघैः (von Wolken, die durch den Wind getrieben werden) परिहितं समततः (हिमालयम्) MBH. 3, 9924. — 4) von dem Etwas abhängt, eine Stütze seiend, unterstützend: कुलालम्बी (पुत्रः) HIT. Pr. 19.

2. *आलम्बिन्* m. pl. N. einer Schule, die auf *आलम्बि* zurückgeführt wird, P. 4, 3, 104, Sch.

आलम्भि (von *लम्भि* mit *आ*) m. 1) das Anfassen, Ergreifen, Berührung VJUTP. 120. ĀÇV. GRH. 1, 15. (वर्जयित्) स्त्रीषो च प्रेक्षणात्मन् M. 2, 179. JĀÓN. 3, 157. — 2) das Abreißen, Ausreißen (von Pflanzen): कृष्टजानामोषधीनां ज्ञातानां च स्वयं वने | वृयात्मने M. 11, 144. — 3) das Töden des ergriffenen Thieres AK. 2, 8, 2, 84. H. 371. AIR. Br. 2, 3. ÇAT. Br. 3, 7, 2, 4, 5. 13, 3, 8, 5. MBH. 14, 2820. MEGH. 46.

आलम्भन (wie eben) n. 1) das Anfassen, Berühren KĀTJ. ÇR. 9, 3, 49. 4, 9. 17, 3, 16. 18, 6, 8. — 2) das Töden, Schlachten KĀTJ. ÇR. 8, 8, 45. 20, 4, 2.

आलम्भनीय (wie eben) adj. zu berühren: मङ्गलालम्भनीयानि (deren Berührung heilbringend ist, Amulett u. s. w.?) तथैवान्यमुपस्करम् | यथायोग्युपात्रक्रुः R. GORR. 2, 67, 7 (SCHL. 2, 65, 9: मङ्गलालम्भनीयानि प्राशनीयान्युपस्करान् | उपनिन्युः). मङ्गलालम्भनीयैश्च (sic) शोभिताः नैमवासः 1, 78, 10. (SCHL. 1, 77, 12: मङ्गलालायनैर्हैमैः शोभिताः). Vielleicht ist *आलम्बनीय* Anhängsel zu lesen.

आलम्भ्यं partic. fut. pass. von *लम्भि* mit *आ* P. 7, 1, 65. VOP. 26, 43. *आलम्भ्यं धनम्, आलम्भ्यो गौः, °या वडवा* P. Sch.

आलाय (von *ली* mit *आ*) m. Wohnung, Behausung AK. 2, 2, 5. H. 990. गमिष्यामि स्वमालयम् DRAUP. 1, 13. SĪV. 6, 44. R. 1, 9, 57. 72, 19. 3, 23, 5. जगुरालयान् sie gingen heim N. 7, 16. एतेषामालयाः R. 4, 40, 32. न हि दुष्टात्मनामप्यो निवसत्यालये चिरम् 3, 56, 17. PRAB. 45, 5. *आलयं कर्त्तुं* seine Wohnung aufschlagen: यत्र मे दयिता भार्या तनयाश्च कृतालयाः R. 4, 63, 21. नः सर्वान् जनस्थानकृतालयान् 3, 1, 18. नार्सि स्वर्गकृतालयः VIÇV. 11, 17. wird comp. mit dem Bewohner: दानवालय ARĒ. 3, 25. त्रिदशा° R. 1, 2, 3. VET. 27, 17. वरूणा° R. 6, 98, 8. वैवस्वता° SUÇR. 1, 116, 17. मुरालय Tempel JĀÓN. 2, 228. शिवा° Tempel des ÇIVA KATHĪS. 3, 33.

übertr.: दुःखा° BHAG. 8, 15. गुणा° PAÑKĀT. I, 428. mit einem engeren Begriffe: ऋष्यमूकालयं कपिम् R. 3, 75, 69. शिविकालयशायिनम् (पतिम्) 4, 24, 32. हुमालय HIT. I, 144. पक्वाधानगुरालय SUÇR. 1, 230, 1. Das n., das die Lexicographen nicht angeben, steht sicher: *आलयं हि तयोः प्रून्यमासोत्* R. 5, 23, 31. प्रविश्य रावणालयमृद्धिमत् 6, 98, 2. MBH. 1, 8448. — Vgl. *निलय, लय, हिमालय*.

आलर्क adj. von einem tollen Hunde (अलर्क) herrührend: विषम् SUÇR. 2, 282, 11.

आलवण्य n. nom. abstr. von 3. अ + लवण P. 5, 1, 121.

आलवाल n. eine Vertiefung um die Wurzel eines Baumes, in welche das für den Baum bestimmte Wasser gegossen wird, AK. 1, 2, 2, 29. TRIK. 1, 2, 29. H. 1095. RAGH. 1, 51 (°वाल). तरेर्मूलालवाले VIKR. 41. — Vgl. *अलवाल, आवाल*.

1. *आलस* patron. von *अलस* *gaṇa* विदादि zu P. 4, 1, 104.

2. *अलस* adj. = *अलस* DVIRŪPAK. im ÇKDR.

आलसायने patron. von *अलस* *gaṇa* हरितादि zu P. 4, 1, 100.

1. *आलस्य* (von *अलस*) n. Schlaftheit, Trägheit, Mangel an Energie P. 5, 1, 121. *gaṇa* ब्राह्मणादि zu P. 5, 1, 124. धर्मनिष्क्रियतालस्यम् MBH. 3, 17379. सुवस्पर्शप्रसन्नित्वे (प्रसन्नित्वं?) दुःखेद्वयणलालता | शक्तस्य चाप्यनुत्साहः कर्मस्वालस्यमुच्यते || SUÇR. 1, 331, 20. *आलस्यं* अमगर्भचिन्तित्वं जृम्भासितादिकृत् SĪH. D. 68, 18. H. 313. HĀR. 137. ADDBH. BR. in Ind. St. 1, 40. M. 3, 4. JĀÓN. 3, 158. BHAG. 14, 8. 18, 39. MBH. 2, 241. 260. 3, 17241. SUÇR. 1, 7, 6. 79, 15. 156, 6. 242, 18. 273, 3. BHARTṚ. 2, 74. PAÑKĀT. I, 20. 45. III, 2. HIT. 6, 9. I, 29. II, 4. अनालस्य KĀN. 71.

2. *आलस्य* adj. = *अलस* AK. 2, 10, 19. H. 383.

आलाक्त (अल + अक्त von अच्) adj. mit Gift bestrichen: शुषु RV. 6, 73, 15.

आलाद्यै viell. in der Brandung weilend (लट् = रट्): नमं आतार्याय चालाद्यौ च TS. 4, 3, 8, 2; vgl. Ind. St. 2, 41.

आलात n. = *अलात* ÇKDR. ohne Angabe einer Autorität. *आलातचक्रं* VJUTP. 76.

आलान 1) n. der Pfosten, an den ein Elephant gebunden wird, AK. 2, 8, 2, 9. TRIK. 2, 8, 39. H. 1230. MED. n. 39. भयालानाश्च कुञ्जराः R. 5, 52, 12. *आलानि* गृह्यते हस्ती वाजी वल्गामु गृह्यते MĀKĪ. 20, 12. तदत्रालानतो प्रातैः सह कालागुरुदुमैः RAGH. 4, 81. ÇĀNTIÇ. 1, 22. BHARTṚ. 3, 82. Nach NĪLAK. zu AK. bezeichnet *आलान* auch den Strick, mit dem der Elephant an einen Pfosten gebunden wird. Diese Bed. hat das Wort RAGH. 4, 69: गन्नालानपरिलिष्टैरुत्तैः सार्धमानताः; 1, 71: अरुतुदमालानमनिर्वाणस्य दत्तिनः. Nach MED. n. 39 soll das Wort auch Strick überh. bedeuten; nach RĀGĀN. im ÇKDR. das Binden. Nach SIDDH. K. 249, a, 9 ist *आलान* auch m. — 2) m. N. pr. eines Dieners von Çiva VĀJPI zu H. 210.

आलानिक adj. zum *आलान* dienend: स्थाणु RAGH. 14, 38.

आलार्यै (von *ल्य* mit *आ*) m. 1) Rede, Gespräch, Mittheilung AK. 1, 1, 5, 16. H. 274. AV. 11, 8, 25. R. 5, 14, 10. ÇĀK. 8, 21. PRAB. 63, 9. 104, 11. यतो न स मानुषैः सहलायं करोति PAÑKĀT. 46, 12. Sch. zu ÇĀK. 31, 7. चक्रे सुव्यक्तमालायम् (ein Kind) KATHĪS. 17, 66. कोकिलालाय BRAHMA - P. in LA. 33, 19. गणिकालाय DHŪRTAS. 89, 2. विश्रम्भालायैः HIT. 21, 4, 25.